



May 07, 2021

|   |   |
|---|---|
| <b>The Manager,<br/>Listing Department,<br/>BSE Limited,<br/>Phiroze Jeejeebhoy Tower,<br/>Dalal Street,<br/>Mumbai 400 001.<br/>BSE Scrip Code: 532636</b> | <b>The Manager,<br/>Listing Department,<br/>The National Stock Exchange of India Ltd.,<br/>Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block,<br/>Bandra - Kurla Complex, Bandra (E),<br/>Mumbai 400 051.<br/>NSE Symbol: IIFL</b> |
|---|---|

Sub: Newspaper Publication regarding Financial Results for the quarter and year ended March 31, 2021.

Dear Sir(s)/ Madam(s),

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper clipping of the Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2021 published on May 07, 2021 in Free Press Journal (in English newspaper) and Navshakti (in Marathi newspaper).

The Newspaper Publication can also be accessed on the website of the Company, i.e. [www.iifl.com](http://www.iifl.com).

Kindly take above on record and oblige.

Thanking You,  
Yours faithfully,

For IIFL Finance Limited  
(Formerly known as IIFL Holdings Limited)

Sneha Patwardhan  
Company Secretary

Encl: As above

IIFL Finance Limited (formerly known as IIFL Holdings Limited)

CIN No.: L67100MH1995PLC093797

Corporate Office – 802, 8<sup>th</sup> Floor, Hub Town Solaris, N.S. Phadke Marg, Vijay Nagar, Andheri East, Mumbai 400069

Tel: (91-22) 6788 1000 .Fax: (91-22) 6788 1010


Regd. Office – IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane – 400604 Tel: (91-22) 41035000. Fax: (91-22) 25806654 E-mail: [csteam@iifl.com](mailto:csteam@iifl.com) Website: [www.iifl.com](http://www.iifl.com)



## 'Drive-in vax' for people aged above of 45 years in Vashi mall

NAVI MUMBAI: In a special initiative, the Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) and the Inorbit Mall, Vashi held its first 'Drive-in vaccination' for above of 45 years age group on Thursday.

The LG level parking of the mall has been converted into a vaccination centre and citizens can get their jab without having to step out of their car. -AMIT SRIVASTAVA



## NARENDRA DABHOLKAR MURDER

# Accused Vikram Bhave granted bail under stringent conditions

Bhave ordered to stay in Pune, surrender passport, report to police station for 3 months submit a surety of ₹1L

NARSI BENWAL  
narsi.benwal@fpj.co.in

The Bombay High Court bench of Justices SS Shinde and Manish Pitale, on Thursday, granted bail to Vikram Bhave, an accused in the murder of rationalist Narendra Dabholkar under stringent conditions. Bhave was asked to stay in Pune for a period of a month, surrender his passport, report to police station for a period of three months and was directed to submit a surety of Rs 1 lakh.

Bhave had moved the HC after a special court in Pune rejected his bail application. According to the Central Bureau of Investigation (CBI), arrested accused Sachin Andure and Sharad Kalaskar had opened fire at Dabholkar while he was on a morning walk on VR Shinde bridge near Omkareshwar temple in Pune on August 20, 2013.

The CBI had then arrested Bhave along with lawyers Sanjeev Punalekar in May 2019 in connection with the murder. Punalekar was ar-



(L) Vikram Bhave leaving the courtroom and (R) Narendra Dabholkar

### BHAVE'S MURKY PAST

- Vikram Bhave, a convict in the Thane auditorium blast of 2008 was released on bail by the HC in 2013
- Bhave is accused of helping accused Sharad Kalaskar and Sachin Andure, who allegedly shot Dabholkar on 20 August 2013 in Pune
- Bhave allegedly helped them to conduct a ruse of the assassination spot and escape route after the crime
- He allegedly also found the place to abandon the vehicle which made him part of the overall conspiracy

rested on the basis of a statement given by Kalaskar which claimed that Punalekar had played a role in destroying the weapon used to kill Dabholkar.

Bhave, a convict in the Thane auditorium blast of 2008 and was released on bail

by the high court in 2013, had allegedly helped Kalaskar and Andure identify Dabholkar at the spot. Punalekar was granted bail on July 5, 2019, following which Bhave too had applied for bail.

The CBI had contended against his bail plea stating

that Bhave rode with Kalaskar and Andure, and also helped them conduct a ruse of the area, had planned the escape route and had also found the place to abandon the vehicle which made him part of the overall conspiracy.

The CBI investigation into the case had first seen the arrest of Sanatan Sanstha member Dr Virendra Tawde in June 2016, and in the chargesheet against Tawde had named Sarang Akolkar and Vinay Pawar as the person who killed Dabholkar. But later CBI named Andure and Kalaskar as the person who killed Dabholkar. Later, CBI had also arrested Amol Kale, Amit Digwekar and Rajesh Bangera, also accused in the murder of journalist Gauri Lankesh in September 2017. The CBI had then claimed that Kale, a resident of Pimpri Chinchwad area in Pune, was a key conspirator in the Dabholkar murder case while Bangera allegedly gave firearms training to Andure and Kalaskar.

## COVID IMPACT

# WR and CR cancel 59 long distance trains

SHASHANK RAO  
shashank.rao@fpjindia.co.in

The Western and Central Railways together will be cancelling around 59 trains starting tomorrow in what they claim as 'poorly patronized'. These comprise 30 trains that start from different railway terminuses and stations of Mumbai; including August Kranti Rajdhani and Duranto trains which has been cancelled by the railways.

On May 6, both Central Railway (CR) and Western Railway (WR) announced about the cancellation of these trains apart from even cut shorting the trips from Daily to Tri-Weekly. Sources said that majority of these trains starting from Mumbai are those heading to Gujarat, Delhi, Madhya Pradesh, Tamil Nadu, Uttar Pradesh, Kerala and Rajasthan.

"We have taken this decision after taking approvals from the Railway Board. We have also reduced frequency of train trips," said a Western Railway official. In fact the WR authorities have cancelled and revised frequency of train trips 'until further notice'.

# 82-year-old man commits suicide after jumping into Andheri nullah

The victim had gone missing from his house since Wednesday morning

STAFF REPORTER  
Mumbai

An octogenarian allegedly committed suicide after jumping into a nullah near Citi Mall in Andheri (W), wherein the body was found afloat on Thursday afternoon. Amboli Police have recorded an Accidental Death Report (ADR) in the matter and are probing the case further.

According to Meghraj Keshwani, a resident of Silver Arch building in Lokhandwala in Andheri (W) had gone missing from his house since Wednesday morning. When Keshwani failed to return till Wednesday night, his family approached police and lodged a missing person's complaint with Amboli Police.

A police team scrutinised the CCTV camera footage of the area and traced him walking towards the nullah in Shastri Nagar, however, he could not be traced further. During the probe, a body was found afloat the nullah on Thursday afternoon, at around 3.30pm, after which it was



fished out. The body was rushed to the civic-run Cooper Hospital, where he was declared dead before admission. Police contacted Keshwani's family for identification and they identified him as their kin.

While police have not recovered any suicide note from the spot, they are investigating the matter. A police inspector said that Keshwani's daughter has not raised any suspicion or reported any complaint or foul play. While his body has been sent for an autopsy, prima facie a case of ADR has been recorded at Amboli Police.

## SC DIRECTS SCHOOLS TO REDUCE FEES

# Private schools need fees to sustain, pay salaries: MESTA

Parents demand 50 per cent reduction in fees

RONALD RODRIGUES  
ronald.rodriguez@fpj.co.in

In response to the Supreme Court (SC) direction for private-unaided schools to reduce fees by 15 per cent in lieu of unutilised facilities by students due to shift to online education, the Maharashtra English School Trustee Association (MESTA) said schools need fees to survive and sustain. On the other hand, parents of students studying in private-unaided schools have demanded a 50 per cent reduction in fees on account of unutilised facilities during the last academic year 2020-21.

Sanjayrao Tayade Patil, President of MESTA, said, "Schools have addressed the issue of reduction in costs and revised fees last year but they are under immense financial distress and are on a brink of closure leading to unemployment of many stakeholders. Parents should realise the efforts and pains taken by teachers during the lockdown."

On the other hand, parents said schools should reduce fees because they have saved on certain costs in the last academic year. Falguni

Vartak, a parent said, "Private-unaided schools charge exorbitant fees for services such as library, laboratory, playgrounds, canteen and bus facilities which have not been used by students due to the shift to online education. Also, we have faced loss of employment and salary cuts. Schools should reduce fees to ease the burden."

Jayant Jain, president of Forum for Fairness in Education (FFE), a non-governmental organisation (NGO), said, "The Supreme Court (SC) order is applicable to all private-unaided schools of India. We have demanded for 50 per cent reduction in school fees as schools have saved 50% costs. Also, contracts of many teachers have not been renewed and teachers are facing salary cuts."

Patil said, "Teachers have gone beyond the call of duty during the pandemic but are facing massive pay cuts due to non-payment of fees. It is imperative that the state government should allow schools to maintain their autonomy to function and reach an amicable solution with concerned stakeholders."

# Daya Nayak transferred to Gondia district

STAFF REPORTER  
Mumbai

Two days after four inspectors, serving in Mumbai police since many years, were transferred out of Mumbai to the interior parts of the state, the government on Thursday issued transfer order of police inspector and encounter specialist Daya Nayak. Nayak was transferred to Gondia district. An order to this effect was issued from the office of Director General of Police.

The order signed by additional director general of police, establishment, Kulwant Singh Sarangal stated that Nayak was transferred to Gondia on administrative grounds.

On Thursday, the government also transferred officer Rajkumar Kothmire from Thane Crime Branch to Gadchiroli district. On Tuesday, inspectors Nandkumar Gopale, Sudhir Dalvi, Sachin Kadam and Kedari Pawar were transferred out from the Mumbai Police.

# Contractor booked for packing swab sticks in Ulhasnagar slums

FAISAL TANDEL  
faisal.tandel@fpj.co.in

The contractor who packed swab sticks in unhygienic conditions without following the pandemic norms was booked by the Ulhasnagar police after Food Drugs and Administration took action against those involved. The police and FDA are further investigating to find if he tied up with some private company or was preparing it independently.

The police said the complainant has been identified as Vilas Tashkedkar, 57, police inspector, FDA had registered a case late night on Wednesday. Tashkedkar had registered a case at Ulhasnagar police station under section 188, 202, 269, 270, 336, 420, 465, 487 and 488 of the Indian penal code and sections of the Epidemic Disease Act, 1897. FPJ reported about it after



a video that went viral on Tuesday. There is at least one slum in this distant suburb, where women and children are engaged in this activity, shows a video clip shared by locals from Khemani Sant Dnyaneshwar Nagar in Ulhasnagar 2. The clip shows the task of packing these swabs underway in at least ten households and shockingly, those on the job are not following any safety protocol - no one is wearing masks or gloves or using sanitiser.

The police have booked Manish Keswani, a contractor who had given the material to locals in the slum.

## MBMC'S CRIMINAL APATHY

# 4 months on...medical policies of about 1,500 Corona warriors in 'lapse mode'

SURESH GOLANI  
suresh.golani@fpj.co.in

Worrying about hospital bills was the last thing in the mind of Vijaya Patil (name changed) - a corona warrior attached to the health department of the Mira Bhayandar Municipal Corporation (MBMC) when she needed a surgery costing Rs.70,00 at a private hospital. The reason, Patil was dependent on the health insurance cover provided by the civic body. However, she and her family were shocked to learn that her policy was in lapse mode for the past four-month owing to non-renewal of the medical policy. Patil is not alone; she is amongst hundreds of municipal employees who are on the frontline in the battle against the deadly Covid-19 pandemic.



Boasting an annual budget amounting to more than Rs. 2100 crore, the civic administration has yet again failed to renew the cashless medical insurance policy worth Rs. 2 lakh each of its employees since December-2020.

While several health workers have tested positive for the infection while being on the frontline in the battle against Covid-19, most of them had to be admitted to private hospitals for treatment. To the shock and dismay of workers and union

## NOTICE

**PUBLIC AT LARGE** is hereby notify that (1) Original Share Certificate No. 36 bearing distinctive nos.176 to 180 (both inclusive) pertaining to Flat No.C-3, Ground Floor AND ALSO (2) Original Share Certificate No. 37 bearing distinctive nos. 181 to 185 (both inclusive) pertaining to Flat No. C-4 Ground Floor, Both Flat No.C-3 & C-4 of Society viz. MALAD ASHWIN CHS.LTD., situate at Plot No.27/1, Marve Road, Malad(West), Mumbai-400 064; of Regd.Member viz. M/S. PANKAJ S. PARIKH- HUF, THROUGH ITS KARTA MR. PANKAJ S. PARIKH are misplaced and not traceable. Any person having any claim or possession of the aforesaid Original Share Certificates of Flat No.C-3 & C-4 should intimate to the said Society at above address for loss of the Original Share Certificates within 10 Days from the date of issue of this Notice, failing which, the Society may issue respective Duplicate Share Certificate of Flat No.C-3 & Flat No.C-4 as per bye-laws. DATED: 06-05-2021  
Hon'ble Secretary, on behalf of MALAD ASHWIN CHS.LTD.

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that SHRI VASANT SAKHARAM KELKAR, AND SMT. URMILA VASANT KELKAR, were joint Owner of Flat No. 16, F wing, Ground Floor, New swapna Lok Co. Op. Hsg. Society Ltd., situated at Navghar Road, Bhayandar (East), Taluka & Dist. Thane. But Shri Vasant Sakharam Kelkar, expired on 11/04/2014, Society had Transfer above Flat and Share Certificate in the name of his wife and Co-Owner Smt. Urmila Vasant Kelkar, She agreed to sale above said Flat. All persons having any claims against the above said Flat either by way of sale, mortgage or otherwise are required to make the same known in writing together with documentary evidence to the undersigned office at 3. Suparshwa Darshan, Venkatesh Park, Opp. M.T.N.L. Office, Bhayandar (West), Tal. & Dist. Thane - 401 101 or New swapna Lok Co-op.Hsg.Soc.Ltd. Society office within 14 days from the date of this notice failing which, it shall be assumed that, no any person(s) has any claim, whatsoever, on the said Flat of which please take a note. Adv. KENAT R. GAREJA

## BAYER CROPSCIENCE LIMITED

CIN: L24210MH1958PLC011173

Regd Office: Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane(West) - 400607.  
Tel. No.: 022 25311234; Fax No.: 022 25455063  
Website: www.bayer.in; Email: ir\_bcsi@bayer.com



## NOTICE TO THE SHAREHOLDERS

Notice is hereby given to the Shareholders of Bayer CropScience Limited ("the Company") that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), the Company is required to transfer all such shares in respect of which dividend remains unpaid and unclaimed by the shareholders for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund ("IEPF").

The Company has uploaded the details of such shareholders and shares that are due for transfer to IEPF on its website under the Investor Relations Section at www.bayer.in. Further, the Company has completed posting specific communications to the concerned shareholders whose dividend has remained unclaimed and shares eligible for transfer to IEPF Authority, at their address registered with the Company providing complete details of their outstanding dividend.

The Company has sent individual communication to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the said Section and Rules.

For further details and for making a valid claim for the unclaimed dividend lying with the Company, the Shareholders who have not claimed their dividend for a period of seven consecutive years from the financial year 2013-14 can write to the Registrar on or before September 15, 2021, at the following address, failing which the Company will be compelled to transfer the relevant shares to IEPF Suspend Account:-

- 1) To our Registrar & Share Transfer Agent, TSR Darashaw Consultants Private Limited at C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai-400 083 or send an e-mail at csg-unit@tclpindia.co.in

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Section and Rules. Please also be informed that, upon such transfer, shareholders can claim the transferred shares along with the dividends from the IEPF Authority for which details are available at www.iepf.gov.in.

For Bayer CropScience Limited  
Sd/-  
Nikunj Kumar Savaliya  
Company Secretary &  
Compliance Officer

Place : Thane  
Date : May 07, 2021



## IIFL Finance Limited (Formerly known as IIFL Holdings Limited)

CIN: L67100MH1995PLC093797

Registered Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604  
Tel: (91-22) 4103 5000 • Fax: (91-22) 2580 6654 • E-mail: shareholders@iifl.com • Website: www.iifl.com

## EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

| Particulars  | Quarter Ended               |                             | Year Ended                  |                           |                           |
|--|-----------------------------|-----------------------------|-----------------------------|---------------------------|---------------------------|
|  | Mar 31, 2021<br>(Unaudited) | Dec 31, 2020<br>(Unaudited) | Mar 31, 2020<br>(Unaudited) | Mar 31, 2021<br>(Audited) | Mar 31, 2020<br>(Audited) |
| Total Revenue from Operations  | 1,59,849.63                 | 1,48,860.95                 | 1,30,624.93                 | 5,83,977.58               | 4,84,431.96               |
| Net Profit / (Loss) for the period<br>(Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)   | 32,058.29                   | 34,820.02                   | 1,457.56                    | 1,00,478.44               | 72,518.43                 |
| Net Profit / (Loss) for the period before tax<br>(After Exceptional and/or Extraordinary Items)  | 32,058.29                   | 34,820.02                   | 1,457.56                    | 1,00,478.44               | 72,518.43                 |
| Net Profit / (Loss) for the period after tax<br>(After Exceptional and/or Extraordinary Items)   | 24,782.44                   | 26,847.13                   | 5,891.37                    | 76,081.00                 | 50,347.28                 |
| Total Comprehensive Income for the period<br>(Comprising Profit / (Loss) for the period (After tax)<br>and Other Comprehensive Income (After tax)] | 26,983.00                   | 23,144.69                   | 5,479.46                    | 73,649.26                 | 49,681.26                 |
| Equity Share Capital   | 7,576.81                    | 7,569.39                    | 7,566.82                    | 7,576.81                  | 7,566.82                  |
| Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in<br>the Audited Balance Sheet of the previous year   |                             |                             |                             | 5,31,174.53               | 4,68,430.54               |
| Earnings Per Share (Face Value of ₹2/- each)<br>(for continuing and discontinued operations)   |                             |                             |                             |                           |                           |
| Basic  | 6.54                        | 7.09                        | 1.55                        | 20.09                     | 13.27                     |
| Diluted  | 6.53                        | 7.09                        | 1.55                        | 20.04                     | 13.24                     |

Notes: 1. These consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant Rules issued there under and other accounting principles generally accepted in India and in accordance with the requirement of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. 2. The above consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2021, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board at its meeting held on May 06, 2021. The Statutory Auditor of the Company have audited the aforesaid results and have issued an unmodified report. 3. The Key data relating to standalone financial results of IIFL Finance Limited is as under:

| Particulars                       | Quarter Ended               |                             | Year Ended                  |                           |                           |
|-----------------------------------|-----------------------------|-----------------------------|-----------------------------|---------------------------|---------------------------|
|                                   | Mar 31, 2021<br>(Unaudited) | Dec 31, 2020<br>(Unaudited) | Mar 31, 2020<br>(Unaudited) | Mar 31, 2021<br>(Audited) | Mar 31, 2020<br>(Audited) |
| Total Revenue from Operations     | 97,580.74                   | 85,908.98                   | 77,544.01                   | 3,39,726.80               | 2,64,962.09               |
| Profit/ (Loss) Before Tax         | 18,681.13                   | 16,465.12                   | (5,087.66)                  | 42,749.45                 | 23,663.58                 |
| Profit/ (Loss) After Tax          | 15,909.59                   | 12,593.31                   | 1,666.74                    | 34,257.64                 | 14,880.38                 |
| Total Comprehensive Income/(Loss) | 18,453.71                   | 8,320.28                    | 2,317.92                    | 32,146.98                 | 14,631.77                 |

4. During the year ended March 31, 2021, the Company has declared and paid an interim dividend of ₹3/- per equity share of the face value of ₹2/- each. The same is considered as final. 5. The above is an extract of the detailed format of Quarterly and Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Year ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website viz. www.iifl.com.

By order of the Board  
For IIFL Finance Limited  
(Formerly Known as IIFL Holdings Limited)  
R. Venkataraman  
Managing Director  
DIN: 00011919

Date : May 06, 2021  
Place : Mumbai



